

अपमूर्धन् (1. अप + मूर्धन्) adj. *kopflos*: अपमूर्धकलेवरम् AK. 2, 8, 2, 36.  
अपमृत्यु (1. अप + मृत्यु) m. *plötzlicher, unnatürlicher Tod* PĀNKAT. 186, 24. 187, 7. MAHĀDH. ZU VS. 3, 17, 19, 60. Dagegen ist PĀNKAV. BR. 25, 15. in Ind. St. I, 38, 16. zu lesen: सर्वा अप मृत्युमजयन्; vgl. BH. ĀR. UP. 1, 2, 7, 5, 2.

अपयशस् (1. अप + यशस्) n. *Unehre, Schande*: अपयशो यवस्ति किं मृत्युना BHART. 2, 45.

अपयातव्य (von या mit अप) adj. *fortzugehen, zu entfliehen*: अपयातव्यं नक्तं गुतमितस्वया du musst heimlich in der Nacht von hier entfliehen KATH. 13, 9.

अपयान (wie eben) n. *Flucht, Rückzug* AK. 2, 8, 2, 80. H. 802. अपयाने इपि च भवान्समर्थो लघुविक्रमः R. 3, 40, 29. Gegens. उपयान 6, 89, 19.

अपर (von 1. अप) 1) pron. adj. f. आ गाना सर्वादिः VOP. 3, 9. Declin. P. 1, 1, 34. 7, 1, 16. VOP. 3, 12. 37. a) *der hintere, der spätere* (Gegens. पूर्वः): अतरा पूर्वमयै च केतुम् R.V. 10, 139, 2. परा पूर्वांशा सख्या वृणाक्ति वित्तुराणो अपरेभिरेति 6, 47, 17. न मृष्टे प्रथमं नापरेऽवचः 1, 145, 2. आन्तिपूर्वांश्वपरा अनूरूपा 3, 53, 5, 1, 31, 4. 74, 8. 120, 2. 6, 47, 15. 7, 6, 3, 10, 18, 5, 27, 7, 44, 7. CAT. BR. 7, 1, 4, 27. 8, 4, 4, 9. 10, 3, 5, 2. NIR. 1, 13. अपरकूवरो KITJ. CR. 12, 4, 12. अपरपत्ते die zweite Hälfte des Monats CAT. BR. 6, 7, 4, 7. Gegens. पूर्वपत्ते 14, 6, 4, 7. (= BH. ĀR. UP. 3, 1, 5). NIR. 5, 11. 11, 6. M. 3, 278. (अपरः पतः geht voran) und अपूर्वमाणापत्ति KHĀND. UP. 5, 10, 3. पूर्व कूलम् ist das diesseitige Ufer, अपरं कूलम् das jenseitige, BH. ĀR. UP. 4, 3, 18. अपरा संद्या Abendröthe, पूर्वी संद्या Morgenröthe, M. 4, 93. रात्रेपरः कालः NIR. 2, 18. Gegens. पर BHAG. 4, 4: अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्तवतः. Häufig am Anfang eines comp. P. 2, 1, 58. 2, 1. Vgl. पूर्वापरः.

— b) *der folgende*: अपरे इक्षि am folgenden Tage R. 2, 65, 1. — c) *westlich* (Gegens. पूर्व östlich): पूर्वे समुद्रे — अपरे समुद्रे CAT. BR. 10, 6, 4, 1. (= BH. ĀR. UP. 1, 1, 2.) CR. 99, 15. अपरानामि शास्त्रादीन् R. 4, 43, 23. Häufig mit einem Volksn. compon.: अपरचीनान् R. 4, 44, 14. u. s. w. Vgl. अपरेण।

— d) *nachstehend, geringer, niedriger* (Gegens. पर, mit Anklang an eine falsche Etymologie vermittelst des neg. अ): यस्मात्परं नायरमस्ति विंचित् ĀVET. ĀCV. UP. 3, 9. परं चापरं च ब्रह्मा PRAÇN. 3, 2. परा चैवापरा च (विद्य) MUND. UP. 4, 1, 4, 5. अपरेयमितस्तन्यो प्रकृतिं विद्धि मे पराम् BHAG. 7, 5. परमपरं चेति द्विविधं सामान्यम् Z. d. d. m. G. VI, 13, N. 4. BHĀSHĀP. 7, 9. (RÖRÜBERS. पर durch extensive, अपर durch non-extensive).

— e) *ein anderer* (इतर) MED. r. 103. स्वाप्नमुवस्य मनोः षट्ठ्या मनवो इपरे M. 1, 61. पञ्चापरः 7, 157. HIP. 2, 32. N. 12, 75. R. 3, 3, 12. 13, 26. u. s. w.

सा चापरकार्ये प्रेषिता VET. 9, 4. mit dem abl.: नातो इपरः कश्यन महृ शरीरेणामतो इस्तु CAT. BR. 10, 4, 3, 9. इदंशो कर्म ततः कुर्वेति को इपरः R. 6, 84, 29. तत्रास्त्युपायो वेतालसाधनादपरो इत्र मे KATH. 26, 235. mit dem gen.: तते धूर्वं छृदि स्थिता प्रियतमा काचिन्मैवापरा PĀNKAT. IV, 7. — *der andere*: अपरा: — कन्या: die übrigen R. 3, 20, 11. ततो इपरे M. 9, 123. द्वापरे 165. — *verschieden*: विम्बादिवोद्दौतो विम्बी रामदेवात्तयापरो (zwei verschiedene) R. 4, 4, 12. — *entgegengesetzt* (वर्तीचीन) MED. r. 103. — *ein anderer, ein zweiter*: नमस्ते इस्तु याश्वत्क्यं यो म एतं (sc. प्रभ्रं) व्यवचो इपरस्मै धारयस्व BH. ĀR. UP. 3, 8, 3. वसापराणि (weitere) द्वात्रिंशतं वर्याणि KHĀND. UP. 8, 9, 3. CAT. BR. 11, 1, 2, 11. कृतदरो इपरान्दराम्भिनिवा यो इधिगद्धति M. 11, 5. नक्त्रमलामपराम् VīCV.

10, 24. सप्तपरिनिपरान् 20. Häufig bei Vergleichungen: स्त्रीरत्नमृष्टिरपरा प्रतिभाति मे CR. 42. धर्म इवापरः R. 4, 1, 19. इन्द्र इवापरः 3, 21, 31. VīCV. 1, 10, 6, 2, 19. 10, 20. PĀNKAT. IV, 39. KATH. 4, 7. — *ein anderer, ein fremder* (Gegens. स्व): अपरपुरुषः: *andere, fremde Leute* (gegenüber den समानेषु) CAT. BR. 10, 3, 5, 11. यदि स्वाशापराश्वेव (aus der eigenen oder aus einer fremden Kaste) विन्द्रेन्योपितो द्विजः M. 9, 85. — Bisweilen blass anreichend: ल्लादिनी यावती चैत्र नालिनी च तथापरा und ferner die Nalini R. 1, 44, 14. गायनैश विरागिण्यो वादनैश तथापरैः 19, 12, 3, 34, 32. — अपरे इपरान् einer den andern: पातपत्यपरे इपरान् R. 5, 73, 37. एक — अपरः der eine — der andere R. 4, 39, 8. AMAR. 16. ĀUKAS. 39, 15. H. 1230. एक — अपरे Einige — Andere P. 7, 2, 45. Sch. = केचित् — अपरे M. 9, 32. = केचित् — केचित्परे (einige Andere) BRAHMĀ. 1, 31. Bei mehrfacher Gliederung: एक — एक — अपरे M. 4, 22—24. केचित् — तथापरे — च — तथापरे 3, 134. अपरा: — अपरा: — अपरा: R. 5, 13, 55. अन्ये — (fehlt) — अपरे — अन्ये M. 1, 85. एक — अन्ये — एक — अपरे — अपरे 12, 123; vgl. noch N. 12, 87. R. 1, 4, 18—22. 5, 13, 35, 38. 40, 13. fgg. und den Artikel अन्य. Während अन्य nicht selten am Anf. eines comp. in substantivischer Bedeutung auftritt (z. B. in अन्यमनम् dessen Sinn auf Jmd anders gerichtet ist), steht अपर mit einem folgenden subst. stets in einem Congruenzverhältniss. — 2) m. *Hinterfuss des Elefanten* VAIG. beim Sch. zu ĀCV. 3, 48. und zu KIR. 7, 37. — 3) f. अपरा. a) *Westen* H. 167. — b) *Hintertheil des Elefanten* H. 1228. — c) *Uterus* MED. r. 103. — 3) f. अपरी (अपै P. 4, 1, 30) pl. *künftige Zeiten, Zukunft*: उत्तापरीषु कृपाते साक्षात्यम् für die Zukunft gewinnt er einen Freund R.V. 10, 117, 3. उत्तापरीष्यो मध्यवा वि शिंगे 1, 32, 13. शो ते यत्ति पे अपरीषु पश्यान् 113, 11. शुक्रं प्रवा श्रवनयं पूर्वव्यामहं गर्भिण्यो अपरीषु पुत्रान् 10, 183, 3. के स्वेवापरीषु महानाग्निवापिसंसारं दिद्वितारो य एवमेतत्प्रयाणान् यशो वेदिता CAT. BR. 11, 2, 3, 12. — 4) u. a) *Zukunft*: नूनं न इन्द्रापराय च स्यः R.V. 6, 33, 5. Vgl. अपरी und अपरम्. — b) *Hintertheil des Elefanten* MED. r. 103. H. 1228, Sch.; vgl. अपरा b. — Vgl. अवर.

अपरकान्यकुञ्ज (अपर 1, c. + कान्यकुञ्ज) adj. im westlichen Theil von Kānjackubá gelegen P. 7, 3, 14, Sch.

अपरकाल (अपर + काल) adj. von späterer Zeit; davon nom. abstr. अपरकालत्व KITJ. CR. 5, 4, 30. 9, 13, 10.

अपरकाशकृत्त्व (अपर 1, c. + काशकृत्त्व) m. pl. die im Westen wohnenden Schüler von Kaçakṛtsna P. 6, 2, 104, Sch.

अपरकाशि (अपर 1, c. + काशि) m. N. pr. eines Volkes VP. 187.

अपरकुति (अपर 1, c. + कुति) m. N. pr. eines Volkes VP. 187.

अपरकृतमृतिका (अपर 1, c. + कृ०) f. N. pr. eines Dorfes (ग्राम) P. 6, 2, 103, Sch.

अपरकृत (1. अप + रक्त) adj. *entfärbt, bleicht*: शास्त्रापरक्ताधरः ĀCV. 133.

अपरगोडानि und अपरगोडानि N. pr. eines Landes LALIT. 22, 122. Die richtige Lesart ist अपरगोदान (अपर + गो०) Ind. St. 3, 123. Davon adj. गोदानीय LALIT. in Mél. asiat. 4, 222.

अपरचीन (अपर 1, c. + चीन) m. pl. die westlichen Kīna R. 4, 44, 14.

अपरज्ञ (अपर + ज्ञ) adj. *später geboren* (Gegens. पूर्वज्ञ) VS. 16, 32.

अपरजन (अपर 1, c. + जन) m. sg. die westlichen Völker: अपानेयान-परजने (द्वयात्) KITJ. CR. 22, 2, 23.